

November 29, 2025

**BSE Limited,**  
P J Towers,  
Dalal Street,  
Mumbai - 400 001.  
**Scrip Code: 524735**

**National Stock Exchange of India Limited,**  
Exchange Plaza,  
Bandra-Kurla Complex, Bandra,  
Mumbai - 400 051.  
**Symbol: HIKAL**

Dear Sir/Madam,

**Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI Listing Regulations –Reminder letter to Shareholders regarding Unclaimed Interim Dividend 2018-19 and subsequent newspaper publication**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

1. Copies of newspaper advertisement published in Business Standard (English), Mumbai Lakshadeep (Marathi) on November 29, 2025.
2. Copy of reminder letter to shareholders.

The above reminder letters were sent to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Authority. This is pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

This intimation is also being made available on the website of the Company at [www.hikal.com](http://www.hikal.com).

This is for your information and records.

Thank you,

Yours sincerely,  
**for HIKAL LIMITED,**

**Rajasekhar Reddy**  
**Company Secretary**

**Encl: As above**


**Hikal Ltd.**

**Admin. Office:** Great Eastern Chambers, 6<sup>th</sup> Floor, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614, India. Tel. + 91-22-6277 0299, + 91-22-6866 0300

**Regd. Office:** 717, Maker Chambers - 5, Nariman Point, Mumbai - 400 021, India. Tel. +91-22 6277 0477. Fax: + 91-22 6277 0500

[www.hikal.com](http://www.hikal.com)    [info@hikal.com](mailto:info@hikal.com)    CIN: L24200MH1988PTC048028





**RISHIROOP LIMITED**  
CIN No.: L25200MH1984PLC034093  
Regd. Office: W 75 (A) & W 76 (A), MIDC Industrial Area, Satpur, Nasik 422 007.  
Website : [www.rishiroop.in](http://www.rishiroop.in) Email : [investor@rishiroop.com](mailto:investor@rishiroop.com)  
Tel.: +91-22-40952000, +91-0253-2350042 Fax : +91-22-22872796

**FINAL NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGE-MENT OF TRANSFER REQUESTS FOR PHYSICAL SHARES**

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/PI/CIR/2025/97 dated July 2, 2025, Notice is hereby given that a Special Window has been opened from July 7, 2025 to January 6, 2026 for re-lodgement of physical share transfer requests that were lodged before April 1, 2019 and rejected/returned/not processed due to deficiency in the documents/processes or otherwise.

The concerned investors are now requested to re-lodge the transfer request along with necessary documents with our Registrar and Share Transfer Agent (RTA) - MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), C-101, 1st Floor, C Tower, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli(West), Mumbai - 400083; Phone: Tel: 8108116767 Toll-free number: 1800 1020 878; Email: mt.helpdesk@in.mpmis.mufg.com.

Re-lodged shares will be transferred only in demat mode on receipt of complete documents and subject to verification of the same by the RTA/Company.

Note: All shareholders are requested to update their email-id and KYC details with the Company/RTA/Depository Participants.

For Rishiroop Limited  
Sd/-  
Agnelo A. Fernandes  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: 28.11.2025

**PUBLIC NOTICE**

Our clients are desirous of acquiring all rights, title, interest and benefits in Land admeasuring approximately 2400 square meters along with a structure having approximately 12,000 sq. ft of Carpet area consisting of three buildings with 4 apartments in each; total usable area of 17,340 sq. ft Ground Floor + 2 upper floor structure in each building ground floors, located in Plot number No. 110, 111, 112, 113, 118, 119, 120, 121 at A Lane I, Sector-8, Vashi, Navi Mumbai (hereinafter referred to as "Scheduled Property").

Any person/ an individual Hindu Undivided Family, a company/banks, Financial Institutions, Non-banking financial institutions, a Firms, an association of a person or a body of individuals whether incorporated or not/ lender and / or a creditors having any claim, right, title, interest or benefit in respect of the said schedule property mentioned hereunder or any part thereof by way of inheritance, maintenance, easement, mortgage, sale, development, lien, gift, or by way of agreement for sale/deed of conveyance or otherwise in any manner whatsoever, however are hereby required to make the same known in writing through Registered Post Acknowledged Due (RPAD) at address, Shri Khushiram D. Jadhvani, Advocate (High Court) having office address-Vidhik Legit Advocates, bearing office No. J-221/222, 2nd Floor, Tower No.5, International Infotech Park, Vashi Station Complex, Sector-30A, Vashi, Navi Mumbai-400703 within 15 (fifteen) days of publication of this notice. The intimation must be accompanied by certified true copy of the documentary proof on the basis of which the claim is being made by such person. In case no such claim is received by the undersigned within 15(fifteen) days in the mode and manner as stated hereinabove, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.


**SCHEDULED PROPERTY**

Land admeasuring approximately 2400 square meters along with a structure having approximately 12,000 sq. ft of Carpet area consisting of three buildings with 4 apartments in each; total usable area of 17,340 sq. ft Ground Floor + 2 upper floor structure in each building ground floors, located in Plot number No. 110, 111, 112, 113, 118, 119, 120, 121 at A Lane I, Sector-8, Vashi, Navi Mumbai, falling within Village Vashi Registration/District Thane and Sub-District Thane, bounded as under:

On or towards the North by	Road
On or towards the South by	Road
On or towards the East by	Plot No. 114 & 117
On or Towards the West by	Plot No. 109 & 122

Place: Navi Mumbai  
Date: 29/11/2025

Advocate Khushiram Jadhvani  
Vidhik Legit Advocates



**HIKAL LIMITED**  
Regd. Office: 717/718, 7<sup>th</sup> Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai – 400 021.  
CIN:L24200MH1988PTC048028  
Tel.: +91-22-62777 0477  
Email: [secretarial@hikal.com](mailto:secretarial@hikal.com); Website: [www.hikal.com](http://www.hikal.com)

**NOTICE OF MANDATORY TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND**

Notice is hereby given to the shareholders pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time, the Interim dividend for the Financial Year 2018-19, which remained unclaimed for a period of seven years will be due to be transferred to the IEPF on March 7, 2026. The corresponding shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven or more consecutive years will also be transferred to the (IEPF) as per the procedure set out in Rule.

Accordingly, the Company has sent individual communications dated November 27, 2025 to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules, at their latest available addresses. The complete details of such shareholders and shares which are due for transfer to IEPF, including their Folio No.s/ Demat Account details are available on the Company's website at [www.hikal.com](http://www.hikal.com). Shareholders are requested to refer the website of the Company to verify the details of their shares liable to be transferred to IEPF.

**Further, Shareholders are requested to note that in case the Company or the Company's Registrar and Transfer Agent does not receive any communication from the concerned shareholders in the matter of the shares in question by March 06, 2025, such equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company or against the Company's RTA in respect of the equity share(s) so transferred.**


Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue new share certificate(s) and transfer the shares to IEPF. Upon issuance of new share certificate(s) the original share certificate(s) will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF authority.

In case of any queries, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agents, viz. MUFG Intime India Pvt. Ltd., C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Gandhi Nagar, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Tel No: +91 810 811 6767; Fax: +91 (22) 4918 6060; E-mail id: [investor.helpdesk@in.mpmis.mufg.com](mailto:investor.helpdesk@in.mpmis.mufg.com).

**Place: Mumbai**  
**Date: November 28, 2025**

For Hikal Ltd.  
Sd/-  
Rajasekhar Reddy  
Company Secretary & Nodal Officer



**अपना सहकारी बँक लि.**  
**APNA SAHAKARI BANK LTD.**  
Multi State Scheduled Bank

REGD. OFFICE : Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai- 400014.  
Corporate Office : Apna Bank Bhavan, Dr. S.S.Rao Road, Parel, Mumbai - 400 012. Tel. 022-2416 4860 / 2410 4861-62. Ext. 108, 134, 126. Fax: 022-2410 4680. E-mail : [corporateoffice@apnabank.co.in](mailto:corporateoffice@apnabank.co.in). Web: [www.apnabank.co.in](http://www.apnabank.co.in).

**PUBLIC NOTICE FOR SALE**

Sale of Immovable Secured Assets on "As is where is and whatever there is" basis in Terms of the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with the Security Interest (Enforcement) Rules 2002.

<b>Name of the Borrower / Mortgagor/Guarantors</b>	<b>1) Mr. Manoj Prabhakar Suryavanshi. (Borrower / Mortgagor), 2) Mr. Swapnil Kishor Jadhav. (Guarantor) 3) Mr. Jitendra Shivaji Kartade. (Guarantor)</b>
<b>Outstanding Amount (as on 31.07.2023)</b>	<b>Rs. 56,63,579.76 (Rupees Fifty Six Lakh Sixty Three Thousand Five Hundred Seventy Nine and Paise Seventy Six Only) + further interest from 01.08.2023</b>

**Description of the Property :** All that a self contained flat premises bearing **Flat No. 203 on the second Floor** admeasuring 54.83 Sq. Ft. Meter super built – up carpet area in the building known as " **Sunder Kalpana River Co-Operative Housing Society Ltd. (Proposed)**, being constructed in the said N.A. Plot of land bearing survey no. 84, Plot No. 6, situated on all that piece and parcel N.A. Plot of land situate at **Village Akurle , Taluka Karjat, District Raigad, within the local limits of Karjat Municipal Council, Taluka Karjat, Dist Raigad, Sub-Registrar of Assurance Karjat and within the Registration District – Raigad** bearing following City Survey No. Hissa No. 84, Plot No. 6 area Sq. Meters 290.00 Assessment Rs. 5.80 and bounded by on or towards North:- As per Govt. Record, **On or towards South:-** As per Govt. Record, **On or towards East:-** As per Govt. Record, **On or Towards West:-** As per Govt. Record.

<b>Reserve Price</b>	<b>Rs. 23,60,000.00</b>	<b>Earnest Money Deposit (EMD)</b>	<b>Rs. 2,36,000.00</b>	<b>Bid Increase Amount</b>	<b>Rs. 50,000.00</b>
----------------------	-------------------------	------------------------------------	------------------------	----------------------------	----------------------

**Description of the Property :** All that a self contained flat premises bearing **Flat No. 303 on the Third Floor** admeasuring 54.83 Sq. Ft. Meter super built – up carpet area in the building known as " **Sunder Kalpana River Co-Operative Housing Society Ltd. (Proposed)**, being constructed in the said N.A. Plot of land bearing survey no. 84, Plot No. 6, situated on all that piece and parcel N.A. Plot of land situate at **Village Akurle, Taluka Karjat, District Raigad, within the local limits of Karjat Municipal Council, Taluka Karjat, Dist Raigad, Sub-Registrar of Assurance Karjat and within the Registration District – Raigad** bearing following City Survey No. Hissa No. 84, Plot No. 6 area Sq. Meters 290.00 Assessment Rs. 5.80 and bounded by on or towards North:- As per Govt. Record, **On or towards South:-** As per Govt. Record, **On or towards East:-** As per Govt. Record, **On or Towards West:-** As per Govt. Record.

<b>Reserve Price</b>	<b>Rs. 23,60,000.00</b>	<b>Earnest Money Deposit (EMD)</b>	<b>Rs. 2,36,000.00</b>	<b>Bid Increase Amount</b>	<b>Rs. 50,000.00</b>
----------------------	-------------------------	------------------------------------	------------------------	----------------------------	----------------------

**TERMS & CONDITIONS**

\* Statutory Dues such as Property Taxes, Sales Tax, Excise Dues, Cess Charges, Charges for documents, transfer fee, Conveyance, Stamp Duty, Registration Fee, etc., if any shall be borne by the Successful Tenderer Alone

- Sale is strictly subject to the terms & condition incorporated in this advertisement and the prescribed Tender Document and the SARFAESI Act read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Tender forms can be obtained from **Apna Sahakari Bank Ltd. Apna Bank Bhavan, Dr. S.S.RAO Road, Parel, Mumbai- 400012, upto 03.01.2026 between 10.00 a.m. To 6.00 p.m.** from Monday to Friday.
- Inspection: On One working days i.e 23.12.2025 from 11.00 am to 4.00 p.m.** After due intimation to and confirmation from **Apna Sahakari Bank Ltd.** It is to be noted that not more than one inspection per Tenderer will be permitted .
- The interested bidders shall submit their EMD 10 % of Reserve Price through NEFT/ RTGS before **05.00 PM on 05.01.2026 in the Account no. 002999200000032 Sale of property under SARFAESI Act account of Mr. Manoj Prabhakar Suryavanshi. For Account with Apna Sahakari Bank Ltd., Head Office, Parel Mumbai -12 : IFSC Code :ASBL0000002**. Please note that the Cheques/ Demand Draft shall not be accepted as EMD amount.
- Tenders will be opened at **5.00 p.m. On 06.01.2026 at Apna Bank Bhavan, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai - 400 012** when the tenderer may remain present and if necessary raise their offer. Unsuccessful tenderer will not get any interest on EMD.
- The borrower/ Guarantors/ Mortgagor may, if desired, also participate in the tender process for the secured assets subject to compliance of the terms and conditions contained herein and in the tender document.
- The successful bidders/offers should deposit 25% of the bid amount immediately by the next day or such extended time permitted by the Authorised Officer & balance within 15 days from the date of opening the tender.
- If the successful bidders fail to pay the balance 75% of the bid amount within 15 days from the date of opening to offer or such extended time permitted by the Authorised Officer in cash or DD or by RTGS/NEFT, the deposited amount should be forfeited.
- The Authorised officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn / postpone /cancel the auction without assigning any reason thereof.
- After opening the tenders, the intended bidders may be given an opportunity at the discretion of the Authorised Officer to have inter- se bidding among themselves to enhance offer price.
- Inspection of the properties will be permitted at site on date & time mentioned above.
- This is also notice to the Borrower / Guarantors/ Mortgagor of the aforesaid loan in respect of the sale of the above mentioned secured assets.
- To the best of knowledge of the Authorised Officer, encumbrances or other charges over the property put to sell are not known. However, the intending bidders should independently enquire get satisfied about the charges, right and claims, authority, debt etc. affecting the property.

**Note :- Authorised Officer of Apna Sahakari Bank has taken physical possession under sub section rule 14 of Sarfaesi Act.**  
**For details of the property, tender forms and terms and conditions, please call at 24104861, 24104862, 24112065 Ext.108,109,111.**

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002**

The Borrower / Guarantors/ Mortgagor are hereby notified that provision of Sub Section 8 of Sec. 13 of SARFAESI Act they are entitled to redeem the securities by paying the outstanding dues / costs / charges and expenses at any time before the sale is conducted, failing which the property will be auctioned / sold and the balance dues, if any, will be recovered with interest and cost.

**Date : 29.11.2025**  
**Place : Karjat**

Sd/-  
Authorized Officer  
Corporate Office

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
**District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)**  
Competent Authority  
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963  
Mhada Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai-400051.

**No.DDR-3/Mum/ deemed conveyance/Notice/4252/2025**      **Date: 28/11/2025**  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
**Application No. 174 of 2025**

**Shreeji Darshan Co-op. Hsg. Soc. Ltd., Through its Secretary / Chairman,** Having address as CTS No. 1269, 1269/1 to 4, Final Plot no. 30, TPS III, St. Xavier School Road, Vile Parle West, Mumbai - 400056... **Applicant. Versus. (1) Savitaben H. Patel,** Last known address Flat no. 501, Shreeji Darshan CHS Ltd., St. Xavier School Road, Vile Parle West, Mumbai - 400056, (2) **Yogesh H. Patel,** Flat no. 501, Shreeji Darshan CHS Ltd., St. Xavier School Road, Vile Parle West, Mumbai - 400056... **Opponents,** and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property :-**

<b>Claimed Area</b>
Unilateral Deed of Conveyance of plot of land bearing CTS no. 1269, 1269/1 to 4, Final Plot no. 30, TPS III, admeasuring 600.40 sq.mts. as per property card (599.50 sq. mtrs. as per approved plan) of Village- Vile Parle (West), Taluka- Andheri, Dist: MSD alongwith the building standing thereon in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on **15/12/2025 at 03:00 p.m.**

Sd/-  
(Anand Katke)  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (3)  
Competent Authority  
U/s 5A of the MOFA, 1963

SEAL

**ARAMBAUG FLAT OWNERS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**  
**Reg. No. BOM/HSG/TC/3406/Year 1972 Dated 17/03/1972**  
177(Part), Suleman Khatri Compound, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai- 400 070  
**AND**  
**MILAP CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.**  
**Reg. No. BOM/ML/HSG/(TC)/820/Year 1986 Dated 25/09/1986**  
Agra road, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai- 400 070  
**DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE**  
**(Application No. 117/2025)**

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, Management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on **15/12/2025 at 4.00 pm** at the office of this authority.

**Respondent: 1) Haroon Hussain Khatri, 2) Umar Haroon Khatri, Legal heir of Haroon Khatri** Having address at- 3rd floor, Hussein, Manior Building, Omar Park, Warden Road, Opp. Narayan Dosa, Tata Garden, Behind Bharat Petrol Pump, Mumbai- 400 036 3) **Suleman Haji Khatri alias Suleman Hussain Khatri 4) Yusuf Suleman Khatri 5) Ferooz Suleman Khatri, Legal heirs of Suleman Haji Khatri** above Nos. 3 to 5 having address at- Ground floor, Hussein Manior Building, Omar Park, Warden Road, Opp. Narayan Dosa, Tata Garden, Behind Bharat Petrol Pump, Mumbai- 400 036 6) **Fatimabai Hussein Khatri 7) Khattijabai Hussein Khatri 8) Abeda Yusuf Khatri 9) Noorjahan Yusuf Khatri 10) Younus Yusuf Khatri 11) Razia Shafi Khatri 12) Asooma Hussain Khatri** above Nos. 6 to 10 Having address at- 57F, Sanikil Street, Byculla, Mumbai-400 008 13) **Anis Ahamed Khan 14) Irfan Ahamed Khan 15) Smt. Noorjahan Anis Ahamed Khan 16) Mr. Anwar Anis Ahamed Khan** above Nos. 13 to 16 having address at- Add No. 1- CTS. No. 177/1 to 17, Village- Kurla-4, Taluka-Kurla, Dist. Mumbai Suburban and no. 2- 39, Pipe Road, Kurla (W), Mumbai- 400 070 17) **Chitrakala Co-op.Hsg.Soc.Ltd.,** having its address-CTS. No. 177/18 to 38,Village-Kurla-4, Taluka-Kurla,Dist. Mumbai Suburban and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.


**DESCRIPTION OF THE PROPERTY:-**  
Building of Arambaug Flat Owners Co-operative Housing Society Ltd. & Milap Co-operative Housing Society Ltd.along with land as mention below

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
300	2/1	--	Old CTS No. 177, New CTS Nos. 177/A, 177/50 to 177/60	1525.28 Sq. Mtrs., out of 2430.1 Sq. Mtrs
300	3/A	--	Village Kurla-4, Taluka Kurla	

Ref.No.MUM/DDR(2)/Notice/ 2868/2025  
Place Konknan Bhavan,  
Competent Authority & District Dy. Registrar,  
Co-operative Societies (2), East Suburban,  
Mumbai Room No. 201, Konknan Bhavan,  
CBD-Belapur, Navi Mumbai-400614  
Date: 27/11/2025 Tel.-022-27574965  
Email: [ddr2coopmumbai@gmail.com](mailto:ddr2coopmumbai@gmail.com)

SEAL

Sd/-  
(Kiran Sonawane)  
For Competent Authority & District  
Dy. Registrar, Co.op. Societies (2), East  
Suburban, Mumbai



**केनरा बैंक Canara Bank**  
भारत सरकार का उद्यम  
A Government of India Undertaking  
सिंडिकेट Syndicate

**REGIONAL OFFICE NASHIK**  
4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

**SALE NOTICE**      **E-AUCTION DATE : 17/12/2025**

**E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002**

Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The **Symbolic / Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On “as Is Where Is”, “as Is What Is” And “ Whatever There Is” On 17/12/2025 For Recovery of below Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below.**

Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Possession Symbolic /Physical	Reserve Price (Rs.) EMD (Rs.)	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submission Date	Encumbrances	Authorized Officer Contact
1.	<b>Borrower : Mr. Santosh Shivaji Gondhali</b> Sakri Naka, Behind Sai Baba Mandir, Nandurbar – 425412	All that piece and parcel of Plot No. 45(South Side), S. No. 33/3, Raj City-1, "Jaideva Park", Near Taloda Road, At Waghoda, Tal. Dist. Nandurbar – 425412 plot adm. area 84.53 sq. mtrs. <b>Owned By:</b> Mr. Santosh Shivaji Gondhali <b>Bounded: On the North by:</b> Remaining Part of Plot <b>On the South by:</b> Plot No 33/4 <b>On the East by:</b> Road <b>On the West by:</b> S.No 33	SYMBOLIC POSSESSION	Rs. 10,60,000/- Rs. 1,06,000/-	Rs. 18,64,809.72 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Nandurbar Branch (DPCD-4312) +91 9271069706
2.	<b>Borrower : Mr. Somnath Rangnath Anwat</b> At Post Talegaon Taluka Tribakeshwar Dist Nashik 422212 <b>Guarantor : Mr. Narendra Vasant Bhavar</b>	All that part and parcel of Flat No 03, Nidhi Apartment Ground Floor, Near Ganesh Sankul, Gat No 292/4/2, Ring Road, Near Niranjan Akhada, Trimbakeshwar Dist Nashik, Admeasuring Area 73.34 Sq.Mtr. <b>Owned By:</b> Somnath Rangnath Anwat <b>Bounded: In the North by:</b> Parking <b>In the South by:</b> Building Bol <b>In the East by:</b> Flat No 2 <b>In the West by:</b> Flat No 4	SYMBOLIC POSSESSION	Rs. 17,40,000/- Rs. 1,74,000/-	Rs. 18,42,705.67 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Trimbakeshwar Branch (DPCD-15287) +91 9271069706
3.	<b>Borrower : Mrs. Vaishali Dilip Bute</b> Flat No B -19, Yogeshwar Park, Navrang Colony Ingale Nagar Jai Road, Mouje Deolali, Nashik 422101 <b>Co-borrower : Mr. Dilip Narhar Bute</b> Flat No B -19, Yogeshwar Park, Navrang Colony Ingale Nagar Jai Road, Mouje Deolali, Nashik 422101	All that piece and parcel of Flat No B-19, 4th Floor, Yogeshwar Park, Sri No 27/C/1A/1/2, Plot No 11/12/13A/13B, Mouje Deolali, Ingale Nagar, Nashik, Area-58.55 Sq Mtr. <b>Owned By:</b> Mrs. Vaishali Dilip Bute and Mr. Dilip Narhar Bute. <b>Bounded: On the North by –</b> Flat No B -20 <b>On the South by –</b> Flat No B -18 <b>On the East by –</b> Staircase <b>On the West by –</b> Side margin	SYMBOLIC POSSESSION	Rs. 18,74,000/- Rs. 1,87,400/-	Rs. 14,78,167.81 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Nashik Jail Road Branch (DPCD-0299) +91 9271069706
4.	<b>Borrower : Balasaheb Bhagirath Kolhe</b> Santosh Mata Nagar, Chinchkhed Road, Pimpalgaon Baswant, Taluka Niphad, District Nashik- 422209	All that piece and parcel of the property situated at Flat No. 10, adm. Area 53.32 sq. mtrs [built up] Sai Prasad Heights, 2nd Floor, Plot No. 14 & 15, at post Pimpalgaon Baswant, Tal Niphad Dist Nashik. <b>Owned By:</b> Mr. Balasaheb Bhagirath Kolhe <b>Bounded: On the North by:</b> Marginal Space <b>On the South by:</b> Passage <b>On the East by:</b> Flat No 11 <b>On the West by:</b> Passage and Staircase	PHYSICAL POSSESSION	Rs. 13,00,000/- Rs. 1,30,000/-	Rs. 15,30,512.23 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Pimpalgaon Baswant Branch (DPCD-5608) +91 9271069706
5.	<b>Borrower : Mr. Ghanshyam Babulal Sharma</b> <b>Co-borrower : Mrs. Pallavi Ghanshyam Sharma</b> Plot No. 54, Ganesh Nagar, Korit Naka Nandurbar 425412	All that piece and parcel of land and building at Plot.No.101 in Survey. No. 108, (adm. Area 75.00 sq. mtrs) at Ganesh Nagar, Near Railway Fly Over Bridge at Hol-Tarfe Haveli, Tal & Dist. Nandurbar. <b>Owned By:</b> Mr. Ghanshyam Babulal Sharma and Mrs Pallavi Ghanshyam Sharma <b>Bounded: On the North by:</b> Road <b>On the South by:</b> Plot No 102 <b>On the East by:</b> Plot No 111 <b>On the West by:</b> Road	SYMBOLIC POSSESSION	Rs. 17,00,000/- Rs. 1,70,000/-	Rs. 14,05,510.81 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Nandurbar Branch (DPCD-4312) +91 9271069706
6.	<b>Borrower : Mr. Jugal Anil Sonar</b> Ajintha Society, Ramanand Nagar, Jalgaon 425001 <b>Co-borrower : Mr. Jitendra Kishor Khare</b> 26, Nutan Varsha Colony, Jalgaon, Maharashtra 425001 <b>Co-borrower : Mrs. Kiran Ramdas Sonar</b>	All that piece and parcel of Plot No. 48, Gat no. 283/2, Behind Engg. College Hostel, Shirisoti Shiwar, Taluka Dharangaon & District Jalgaon, Bambhori Grampanchayat, admeasuring 255 sq. mts <b>Owned By:</b> Mr. Jitendra Kishor Khare <b>Bounded: On the North by:</b> Road <b>On the South by:</b> Plot No 51 <b>On the East by:</b> Gat No 284 <b>On the West by:</b> Plot No 49	SYMBOLIC POSSESSION	Rs. 7,30,000/- Rs. 73,000/-	Rs. 13,81,824.89 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Jalgaon Town Branch (DPCD-15200) +91 9271069706
7.	<b>Borrower : Mr. Kiran Dattatraya Khade</b> <b>Co-borrower : Mrs. Suvarna Kiran Khade</b> Residential Bunglow Plot No 05 Shivaji Nagar Near Datta Mandir Main Road Of Colony Sinnar 422103 <b>Guarantor : Mr. Dattu Gangaram Khade</b>	All that piece and parcel of property situated at: Residential Bunglow bearing Municipal No. Z2W10003254 at Plot No. 5, S. No. 1064 (1134), adm. area 90.25 sq. mtr, Shivaji Nagar, Near Loharkar Hospital, A/P Sinnar Tal. Sinnar Dist. Nashik. <b>Owned By:</b> Mr. Kiran Dattatray Khade <b>Bounded: On the North by:</b> Plot No 34 <b>On the South by:</b> Remaining area of Plot No 5 <b>On the East by:</b> Plot No 6 <b>On the West by:</b> Remaining area of Plot No 5	PHYSICAL POSSESSION	Rs. 15,50,000/- Rs. 1,55,000/-	Rs. 25,76,209.95 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Sinnar Branch (DPCD-5607) +91 9271069706
8.	<b>Borrower : M/s Sai Traders</b> <b>Proprietor Jaiprakash Rajbahadur Singh</b> <b>Guarantor : Mrs. Suman Jaiprakash Singh</b> Gat 854/2/1 Plot No. 2, R I Section, Sanjivani Nagar, Divya Suraj Sankul, Near Ajinkya Tara Hotel Sinnar, Distt Nashik 422103	All that piece and parcel of property situated at Commercial Shop No. 1 (adm. area 200 sq. ft.) and Commercial Shop No. 2 (adm. area 200 sq. ft.) in Divya Suraj Sankul, Plot No. 2, Survey No. 854/2/1, Sanjivani Nagar, Near Ajinkya Tara Hotel, Saradwadi Road, Tal. Sinnar Dist. Nashik. <b>Owned By:</b> Mrs. Suman Jaiprakash Singh <b>Bounded: On the North by:</b> Plot No 1 <b>On the South by:</b> Plot No 6 <b>On the East by:</b> Plot No 3 <b>On the West by:</b> 12 Meter Colony Road	PHYSICAL POSSESSION	Rs. 13,50,000/- Rs. 1,35,000/-	Rs. 48,16,162.34 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Sinnar Branch (DPCD-5607) +91 9271069706
9.	<b>Mr. Sanjay Baban Dhamne (Borrowe-Since Deceased) - Through Legal Heirs</b> <b>1. Mrs Anita Sanjay Dhamne (Co-Borrower)</b> <b>2. Janhavi sanjay dhamne (Since Minor) Through Guardian Mrs. Anita Sanjay Dhamne</b> <b>3. Shraddha Sanjay dhamne (Since Minor) Through Guardian Mrs. Anita Sanjay Dhamne,</b> <b>4. Neel sanjay Dhamne (Since Minor) Through Guardian Mrs. Anita Sanjay Dhamne</b>	All that piece and parcel of Flat no 06 area admeasuring 66.82 sq Mtrs (Built-up) on the first floor in the building known as "Sumangal Residency" constructed on all that piece and parcel of Non-agricultural land bearing Plot No 95,96,103 and 104 each admeasuring 216.00 Sq Mtrs totally admeasuring 864.00 Sq Mtrs out of survey No 156A Situated at village Igatpuri Taluka Igatpuri District Nashik. <b>Owned By:</b> Sanjay Baban Dhamne and Anita Sanjay Dhamne <b>Bounded: On the North by:</b> Colony Road <b>On the South by:</b> Flat No 07 <b>On the East by:</b> Colony Road <b>On the West by:</b> Flat No 05	SYMBOLIC POSSESSION	Rs. 14,00,000/- Rs. 1,40,000/-	Rs. 12,56,169.90 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Igatpuri Branch (DPCD-5606) +91 9271069706
10.	<b>Borrower : Mrs. Anita Kushal Mali</b> Grampanchayat House No. 21, Village Shitane, Taluka Dhule, District Dhule- 424311 <b>Guarantor : Mr. Devidas Ramchandra Jadhav</b> Sitane, Talvade Village, Tal- Dhule District Dhule-424311	All that piece and parcel of property consisting of Land and Building at Grampanchayat House No. 21, admeasuring 1540 sq. ft. situated at village Shitane, Taluka Dhule and District Dhule. <b>Owned By:</b> Anita Kushal Mali <b>Bounded: On the North by:</b> Shamrao Mali Property <b>On the South by:</b> Makhamalabai Mahajal Property <b>On the East by:</b> Gav Kus <b>On the West by:</b> Road	SYMBOLIC POSSESSION	Rs. 3,10,000/- Rs. 31,000/-	Rs. 14,61,649.59 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 17/12/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Chalisgaon Branch (DPCD-4865) +91 9271069706

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website M/s PSB Alliance Ltd (BAANKNET) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:<https://baanknet.com/>  
**Date : 27/11/2025**  
**Place : Nashik / Jalgaon / Nandurbar**

Authorised Officer  
Canara Bank



शनिवार, दि. २९ नोव्हेंबर, २०२५

## पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाला ‘क्लिनचिट’

पुणे, दि. २८:

यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पती व पत्नीचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय समितीने सह्याद्री रुग्णालयाला क्लिनचिट दिली आहे. यकृतदाता आणि प्रत्यारोपण झालेला रुग्ण यांच्या उपचारांत कोणतीही त्रुटी झाली नसल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती मागे घेण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. डेकन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १९ ऑगस्टला मृत्यू झाला होता,

नोटीस				
महालक्ष्मीएसआरएसहकारीगृहनिर्माणसंस्थाप्रमुखी, पांडुरंग बुधकर मार्ग, बळी, मुंबई-४०००३० या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदसिका धारण करणाऱ्या खात्रील सभासदाचे निमण जातले आहे				
मदसदभासदाचेनाव व पिल्लामासुरपु	मृत्युतिथिक	वारासोपेनाव पिल्लामासुरपु	रकम	इविज / २२३
राजव्या राजनसूर पिल्लामासुरपु	१८/११/२००८	राजलिंगम राजव्या पिल्लामासुरपु	इविज / २२३	
राजुभाईराजव्या पिल्लामासुरपु	२४/१२/२०१०	राजलिंगम राजव्या पिल्लामासुरपु	इविज / २२३	
राजनसूरराजव्या पिल्लामासुरपु	०४/०४/१९६५	राजलिंगम राजव्या पिल्लामासुरपु	इविज / २२३	

यांनी संस्थेकडे वारस नोंदीण्याबाबत अने दाखले केले असून संस्था या जाहिल्लेखीबारे संपत्तीकडे भंडारवता ! मालमतेत असलेले मूलतः सभासदाचे भाग व हितसंबंधां हस्तांतरित करण्याबद्दल मूलतः सभासदाचे वादकारिता किंवा अन्य मागापणात ! हस्तांतरित वारसाबद्दल हक्क मागण्या/हक्क मागविण्याकरीत अने आहेत ही नोटीस पत्रितित्वा करीत्या दिनांकापासून ६ दिवसांत त्यांनी आपल्या मागापणात व हक्कातील पुराव्यां आस्वस्य त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर जर मनुष्य केलेल्या मुदतीत कोणणी व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हक्कत सादर झाली नाही तर मयल सभासदाचे उत्पत्तिपुनसूत्र करीत्याही करण्यात संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हक्कत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उत्पत्तिपुनसूत्र करीत्याही करण्यात येईल. नोंदी व उत्पत्तिपत्ती एक पत्र मागणीद्वारा / हस्तांतरितवा पत्राव्यासडी संस्थेच्या कर्मीनालगत संस्थेचे प्रशासक सांचांकडे सवाळी ११०० ते ०१०० पर्यंत नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसीत मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

ठिकाण : मुंबई  
दिनांक : २५/११/२०२५

सही / -

प्रशासक

महालक्ष्मीएसआरएसहकारीगृहनिर्माणसंस्थाप्रमुखीदिल

### जाहीर नोटीस

सहाय्यक निबंधक, सहकारी पतसंस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य विभर कुची सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई मुंबई नोंवणी की.बी.ओ.एम./डी.डी.अर (२) जीएलएन / (४०)/२०१९-२००२ यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कुल की-अर्ध होर्सिंग सोसायटी, हनुमान चौक, नवभर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

मुक्तादेवी सहकारी पतसंस्था मर्यादित, गणतः - शाप नं. २, रेवनिम दूकानाच्या बाजूला, जुना वेलासुर रोड, पत्तली पाडा, कल्याण (पूर्व), ठाणे-४००००५.

.... अर्जदार

अ.	जाव देणायचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रकम रुपये	जाव देणार क्र.
१.	सत्य हरेश वाघेला	२४/०९/२०२५	४७०५/२०२५	११८०२६	३
२	अक्षय भाई जाधव	२४/०९/२०२५	४७०६/२०२५	११८०२०	१
३	शिशुभाषा जानकीराम राठोड	२४/०९/२०२५	४७०६/२०२५	११८०२०	३
४	सोनी चंदू चव्हाण	२४/०९/२०२५	४७०६/२०२५	११८०२०	३
५	मास्का मोनज कांबळे	२४/०९/२०२५	४७०७/२०२५	१२२२२०	३
६	सर्विन अशोक जाधव	२४/०९/२०२५	४७०७/२०२५	१२२२२०	३
७	भास्ती सुशेा सोनागणे	२४/०९/२०२५	४७०८/२०२५	१०४७३०	१
८	संदिप कृष्णा सोनागणे	२४/०९/२०२५	४७०८/२०२५	१०४७३०	१
९	विजय तुकाराम जाधव	२४/०९/२०२५	४७०८/२०२५	१०४७३०	१
१०	शैलेशा गीतम गायकवाड	२४/०९/२०२५	४७१०/२०२५	५४४८८०	१
११	प्रदिप दादामन थोरात	२४/०९/२०२५	४७१०/२०२५	५४४८८०	१
१२	मच्छिंद्र बंडू गोहिल	२४/०९/२०२५	४७१२/२०२५	३२१४४०	१
१३	गिरिधर भानजी गोहिल	२४/०९/२०२५	४७१२/२०२५	३२१४४०	२
१४	दयावाम रमेश गोहिल	२४/०९/२०२५	४७१२/२०२५	३२१४४०	२
१५	सिद्धार्थ गजानन केदार	२४/०९/२०२५	४७१३/२०२५	११६६८०	२
१६	किशोर दशरथ गायकवाड	२४/०९/२०२५	४७१३/२०२५	११६६८०	२
१७	किशोर दशरथ गायकवाड	२४/०९/२०२५	४७१४/२०२५	३२४८८०	२
१९	प्रकाश दत्तु भोई	२४/०९/२०२५	४७१५/२०२५	४३२२२०	३
२०	प्रकाश दत्तु भोई	२४/०९/२०२५	४७१६/२०२५	१२१६८०	३
२१	हेमंत हिंदुराव डांडे	२४/०९/२०२५	४७१७/२०२५	११४८४०	३
२२	मच्छिंद्र बंडू पिताळ	२४/०९/२०२५	४७१७/२०२५	११४८४०	३
२३	संदिप कृष्णा सोनागवे	२४/०९/२०२५	४७१८/२०२५	१०६६१५	३
२४	विजय तुकाराम जाधव	२४/०९/२०२५	४७१८/२०२५	१०६६१५	३
२५	अजय सुशेा सोनागणे	२४/०९/२०२५	४७१८/२०२५	१०६६१५	३

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिलिपला रजिस्टर पोस्टने समस पाठविण्यात आलेले आहे.परंतु प्रतिलिपदी यांना समस्ये बद्दल शिवाय नवीन पत्रा उपलब्ध नसल्याचा जाहीर समस्ये देत आहेत. उपनिश्चित अर्जसंबंधी आपली समस्या मांडण्यासाठी त्यांनी दिनांक ०५/१२/२०२५ रोजी दुपारी ११:३० ते ०१:३० या वेळेत दाव्यासंबंधी कागदावरीलव आणि या कार्यालयात हजर राहवे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिलिपदी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आणव वेळेवर हजर राहिल्यास आपल्या गैरहजेबत अर्जाची सुवागणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्तुवी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कम्पू केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक २२/११/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेश दिली आहे.

सही/-  
(बी. के. येवले)

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा)

महाराष्ट्र राज्य विभर कुची सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

## रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’

वकील राहुल घुडकडे
<b>जाहीर नोटीस</b>
<b>वसई येथील मा. जी. जे. श्रीसुंदर, दिवाणी न्यायाधिश व स्तर, वसई हयात्या न्यायालयात ये. ता. ११/१८/२०२५ चौ. अ. क्र. १५८/२०२५ नि. क्र. ०५</b>
<b>१. श्रीमती शितल संतोष देवबलकर</b>
<b>२. श्री. केवल संतोष देवबलकर,</b>
दोघेही रा. रूम नं. बी ४०२, ओम शिवदर्शन, सोपचएस, आयडीबी आर रोड, शिवसेना औपरीसच्या मागे, अमी पार्क, नालासोपारा पश्चिम, पालघर ४०१२०३
<b>.....अर्जदार</b>

विरुद्ध	.....सामनेवाला
कोणीही नाही	ज्याअर्धी वरील अर्जदार यांनी दिनांक ३०/१०/२०२५ ५२० चौसरा फूट स्तर व्हिडअप २८,०००/- अंमल शिवदर्शन को. अर्धी ही सो (अदरी लिमिटेड, लुना सर्व्हे नं. ५२ नोंविसर) अडुवीस नं. ८० हिसास नं. पैकी, जाव निजमेरी लाक्ष मात्र)
<b>मालमतेचे वान</b>	<b>बाजारमूल्य</b>
फ्लॅट नं. बी. ४०२, चोपा भांडा क्षेत्र ५२० चौसरा फूट स्तर व्हिडअप २८,०००/- अंमल शिवदर्शन को. अर्धी ही सो (अदरी लिमिटेड, लुना सर्व्हे नं. ५२ नोंविसर) अडुवीस नं. ८० हिसास नं. पैकी, जाव निजमेरी लाक्ष मात्र)	२८,०००/-
ज्याअर्धी हेअरशिप सर्दीफिकेट मिळवण्याकरिता या न्यायालयात चौ. <b>अर्ज क्रमांक १५८/२०२५</b> दाखल केलेला आहे ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयात <b>दिनांक ११/१२/२०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता</b> किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. संपूर्ण वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्यते ते पुरावे न मागवपर्ये घेऊन अर्जदार यांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी.	
अज दि. ११/११/२०२५ रोजी माझ्या सहनिशी या न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली.	
<b>इडुमाकरन, अधिष्ठाक</b>	
<b>दिवाणी न्यायालय व स्तर वसई</b>	

जाहीर नोटीस
या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल <b>श्री. राहुल दिलीप भुतकर व सौ. निकिता राहुल भुतकर हे श्री. के. डी. कुमार हांचा सानिका क्र. १४ खरीदी करण्यास इच्छुक आहेत जो “केलाशचंद्र को-अप, हौसिंग सोसायटी लिमिटेड”</b> म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी-३ इमारतीमध्ये, पिल्ल्या मजल्यावर स्थित, ७६२ चौ. फूट चढाई आहे, जो <b>मुंबई उपनगर, महिंद्र नगर, डायभाई पटेल रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७</b> , या नोंदणी जिल्हातील, <b>गाव - पहाडी गोरगव (पूर्व), तालुका - बोरिवली</b> येथील सी-टीएस क्रमांक. ५६ए येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे आणि उक्त सोसायटीने असे सर्टीफिकेट क्र. ७६० जे ५(पाच) पूर्ण भरलेले प्रत्येकी क्र. ५/- शोअर २५३३ ते २५३७ (दोही समावेश) मधील प्रत्येक विशिशे क्रमांकांचे शेअरस् त्यांच्या नवी जराचे केले आहेत.
तसेच श्री. के. डी. कुमार हांनी माझ्या अशिलाला असे कळवत आहे की सदर सदनिका क्र. १४ ही पूर्वी त्यांची पत्नी सौ. विसालक्षी कुमार यांच्या मालकीची होती. २९ फेब्रुवारी, २०१८ रोजी सौ. विसालक्षी कुमार यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे इतर कायदेशीर वारस म्हणजेच श्री. कांति किशोर कुमार (मुलगा) आणि श्री. किरण कुमार (मुलगा) यांनी सदर सदनिका क्र. १४ व सदर शेअर सर्टीफिकेट क्र. ७६० मधील त्यांचे प्रमाणित वारसा हक्क श्री. के. डी. कुमार यांच्या नोंद सोडले. सदर सदनिका क्र. १४, सी-३ इमारत मध्ये स्थित कोणताही दावा/व्याज असलेल्या बँक/वित्तीय संस्थांसह सर्व व्यक्ती किंवा त्याच्या भागावर असलेला कोणत्याही वारसा, दिवाली, गणेशपूजा, भोजा, धार्माणिकार, शुलूक, गणगणत, दूस्तर, चारास हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, दोखमाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वार्थस असल्यास त्यांना या नोंदिस/सुचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी ही नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून <b>१४ दिवसांच्या</b> आत माद खालील नमूद पत्त्यावर त्यासंबंधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल.
<b>सही/-</b> <b>एडवोकेट वितेश आर. भोईर</b> १९, सुरुर बागो निवास, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर, गोरगव (पश्चिम), मुंबई - ४०० १०४.
ठिकाण <span> </span> : मुंबई दिनांक <span> </span> : २९/११/२०२५

<div>HICAL</div> <div>हायकल लिमिटेड</div>
<p><b>नोंदणीकृत कार्यालय:</b> ७९७/७८८, ७वा मजला, कॅम चेंबर ५, नीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.</p> <p><b>कॉर्पोरेट ओळख क्र.</b> एएल२४२००एमएच१९८८पीसी०४८०२८,</p> <p><b>दूर. क्र.:</b> +९१-२२-२२७७५४७७</p> <p><b>ई-मेल:</b> secretarial@hikal.com, वेबसाईट: www.hikal.com</p>

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीमध्ये कंपनीच्या इक्विटी समभागांचे अनिवार्य हस्तांतरणाची सूचना
गुंतवणूकदारांना नोटीसद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ ("कायदा") च्या कलम १२४ आणि अन्य लागू असलेल्या तरतुदींच्या एकीकृत वाचनसह गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (हिशेब, लेखापरिक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ ("नियम"), ज्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्तीसह, आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी अंतिम लाभार्थी, जो सात वर्षांच्या कालावधीसाठी द्यावा न केलेला होता, ७ मार्च २०२६ रोजी IEPF मध्ये हस्तांतरित केला जाईल. ज्या समभागांच्या लाभार्थ्यांनी सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे द्यावा केलेला नाही ते समभागांचेही हस्तांतरण देखील (IEPF) नियमांमध्ये उल्लिखित प्रक्रियेनुसार केले जातील.
हस्तांतरण वरील उल्लेखित नियमानुसार ज्या गुंतवणूकदारांचे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरणास पात्र आहेत, अशा संबंधित समभागधकांना कंपनीने दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या उपलब्ध असलेल्या नवीनतम पत्त्यावर वैयक्तिक संप्रेषण पाठविलेली आहेत. अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील आणि शेअर्स जे आयईपीएफकडे हस्तांतरित करायचे आहेत, त्यांच्या फोलिओ अड क्रमांक/डिमेंट खात्याच्या तपशीलांसह कंपनीच्या <a href="http://www.hikal.com">www.hikal.com</a> या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. संबंधित भागधारकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आयईपीएफकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या त्यांच्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटचा संदर्भ घ्यावा.
<b>तसेच संबंधित समभागधारकांनी याची तातडीने नोंद घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात येते की, कंपनी किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि हस्तांतरण प्रतिनिधी यांना ०६ मार्च, २०२५ पर्यंत संबंधित समभागांबाबतीत संबंधित भागधारकांकडून कोणतेही संप्रेषण प्राम न झाल्यास, अशा इक्विटी समभागाबाबत (समभागां) ज्यावरील लाभार्ंश (लाभार्ंश) द्यावा न केलेला राहील, तो संबंधित भागधारकांना कोणतीही पुर्वसूचना न देता आयईपीएफकडे हस्तांतरित केला जाईल आणि अशा प्रकारे हस्तांतरित केलेल्या इक्विटी समभागाबाबत (समभागां) कंपनीवर किंवा कंपनीच्या आर्टीए विरुद्ध कोणताही दावा राहणार नाही.</b>
समभागधारकांनी नोंद घ्यावी की, द्यावा न केलेला लाभार्ंश आणि आयईपीएफकडे हस्तांतरित केलेले समभाग, अशा समभागवर जमा होणारे सर्व फायदे, जर काही असतील तर ते मिळविण्यासाठी, नियमांतर्गत विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडे समभागधारक दावा दाखल करू शकतात.
कुठल्याही समभाग भौतिक स्वरूपात असल्यास कंपनी नवीन समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) जारी करेल आणि समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करेल. नवीन समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) जारी केल्यावर मूळ समभाग प्रमाणपत्र (प्रमाणपत्र) आपोआप रद्द होईल. तसेच कुठल्याही समभाग डिमेंट स्वरूपात असतील, तर कंपनी संबंधित डिजिटिझरिड कापीरिट कारवाईच्या स्वरूपात योग्य सूचना देईल, जेणेकरून ते आयईपीएफ प्राधिकरणाच्या डीमेंट खात्यात संबंधित समभाग हस्तांतरित करू शकतील.

कोणतीही शंका असल्यास संबंधित भागधारक कंपनीचे रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण प्रतिनिधी एमयुएफजी इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, द्वाबास २७७, एल.बी.एस. मार्ग, गांधी नगर, विक्रोली (पश्चिम), मुंबई-४०० ०८३, दूरध्वनी क्रमांक: +९१ ८१० ८११ ६६६७; फॅक्स: +९१ (११) ४९१८ ६०६०; ई – मेल आयडी: investor@hikal.in | in.mps.muf.com

स्थळ : मुंबई

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०२५

हजायकल लिमिटेडकरीता

सही/-

राजेश्वर रेड्डी

कंपनी सचिव आणि नोडल अधिकारी

## निगडी-चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा रद्द

पुणे, दि. २८: पिंपरी-चिंचवड शहर व चाकण औद्योगिक पट्ट्यासाठी महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो मार्गाच्या आराखड्यात सुधारणा करण्याचा निर्णय पुणे महामेट्रोने घेतला आहे. पूर्वी केलेल्या आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. महिन्याभरात हा आराखडा तयार होईल, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो वाहते आहे.

जाहीर सूचना
याद्वारे सूचना देण्यात येते की, <b>श्रीमती सजोरीनी अम्मा उर्फ सरोजिनी शंंकन राय</b> यांचे विशाल निवास कोहोसोल,मधील फ्लॅट जा.नं.१/३, यांचा पत्ता: प्राप्ती नांव, एम.बी. रोड, गोरगव (पश्चिम), मुंबई-४००१०४ (बापुचे उक्त फ्लॅट म्हणून संदर्भित) येथे असलेला निवासी फ्लॅट इला. मालमत्ता पुरावा म्हणून, सोसायटीने <b>श्रीमती सजोरीनी अम्मा</b> यांच्या नावे ४.५०/- प्रायेक्षीचे अनुक्रमेक २६ ते ३० फूटचे असलेले भाग प्रमाणपत्र क्र.०५ वितरित केले. ज्याअर्धी <b>श्रीमती सजोरीनी अम्मा, उर्फ सरोजिनी शंंकन राय</b> यांचे मुंबई येथे २०.०२.२०१२ रोजी निमन झाले.
या जाहीर सूचनाद्वारे मी कळवत आहे की. हे भाग प्रमाणपत्र क्र.०६ हे सदस्याकडून हक्कते किंमा गहाळ झाले आहे आणि त्याच्या निमनांतर त्याचा मुलगा <b>श्री. शिवा प्रकाश नायर</b> यांनी दुरुम भाग प्रमाणपत्राकडून अर्ज करण्याची प्रक्रिया करत आहेत.
<b>श्री. शिवा प्रकाश नायर (स्वामीप श्री पी. शंंकन नायर आणि दिवंगत श्रीमती सजोरीनी अम्मा उर्फ सरोजिनी शंंकन राय यांचा मुलगा)</b> यांना अनुक्रमेक २६ ते ३० फूटचे असलेले दुरुम भाग प्रमाणपत्र क्र.०६ वितरित करण्याबाबत कोणताही दवा किंवा आदेश असलेल्या कोणत्याही व्यक्ती, वित्तीय संस्था किंवा संस्थेला विनंती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सहाय्यक दल्लावेयांच्या प्रतिमह आदेशी स्वरूपात स्वाक्षरीकर्याकडे दाखल करावी. असे न केल्यास, अशा व्यक्तीचे अधिकार द्यावे माफ केले गेले आहेत किंवा सोडून दिले आहेत असे मानले जाईल.
<b>वकील मनिषा प्रभु</b> <b>अॅव्हो केअरस्टुडीसी सर्व्हिसेस</b> ए-२३/१९, समर्थ वंदन, सिद्धार्थ नगर, गोरगव (प.), मुंबई-४००१०४.

वकील मनिषा प्रभु
<b>अॅव्हो केअरस्टुडीसी सर्व्हिसेस</b> ए-२३/१९, समर्थ वंदन, सिद्धार्थ नगर, गोरगव (प.), मुंबई-४००१०४.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील <b>कुमारी वेदांती दिलीप श्रृंगारे</b> या जमीन क्षेत्राळ १०० बी.मी. आणि त्यावर बांधलेले रो हाऊस, रो हाऊस/बंगला न्याय्यपणे नळवजला, १ला मजला, २रा मजला, प्लॉट जमीन ११३ए, नंदनवम कोहोसोल, लेन क्र.०६, सेक्टर १७, नेरुळ, नवी मुंबई (बापुचे सदर मालमत्ता म्हणून संर्भित) येथे असलेल्या जमीन व इमारतीचे मालक आहेत.
<b>श्री. रामकृष्ण जी. भेंडे</b> आणि <b>श्रीमती रीता प्रेमानंद नंदा उर्फ श्रीमती रीता वसंत चद्रा</b> यांच्या नावे नंदनवम कोहोसोल,कन्नड श्रेणी दल्लेवजव अर्थात वाटर पत्र नोंदणीकृत नव्हते आणि त्यांच्यामधील कोणताही करारनामा अंमलात आणला गेला नाही आणि नोंदणीकृत झाला नाही. जर कोणा व्यक्तीस <b>कुमारी वेदांती दिलीप श्रृंगारे</b> यांच्या व्यतिरिक्त सदर मालमत्ता किंवा भागाबाबत दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचा दावा योग्य दल्लावेजी पुराव्यांसह लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <b>७ दिवसांत</b> खालील स्वाक्षरीकर्याकडे कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्याच किंवा स्थगित केले आहेत, असे समजले जाईल आणि आमच्या अशिलवार बंधनकारक असणार नाहीत.
दिनांक: २९.११.२०२५
<b>सही/-</b> <b>अॅसोसिएट डी ज्युरिफिकेता</b> <b>मालक अॅड. सुका सोहोनी,</b> <b>वकील उच्च न्यायालय व नोटी</b> (बी.कोंग, जी.डी.सी.ए., डी.डी.ए.एम., एलएलएम) पत्ता: कार्यालय क्र.२०, इशान कोहोसोल, प्लॉट क्र.ए, सेक्टर ८वी, सीबीडी वेलासूर, नवी मुंबई-४००६१४.

सही/-

सही/-

सही/-

सही/-

सही/-

सही/-

राखीव किंमत	रु. २३,६०,000.00	इसार अनामत रकम	रु. २,६
-------------	------------------	----------------	---------





HIKAL LIMITED

CIN : L24200MH1988PTC048028

Regd. Office: 717/718, 7<sup>th</sup> Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai – 400 021.

Tel: +91-22-6277 0477; Email: [secretarial@hikal.com](mailto:secretarial@hikal.com); Website: [www.hikal.com](http://www.hikal.com)

Ref. No : 2

Name and address of the  
Shareholder

Date

Folio No./DP-CLID

Shares

ULHASNAGAR 421001

Dear Shareholder(s),

**Sub: Mandatory transfer of your Equity Shares in the Company relating to unclaimed Interim Dividend for the financial year 2018-19, to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority**

As you are aware, dividend declared by the Company is remitted either electronically or by sending dividend warrants/ demand drafts, to the registered address of the shareholders. In case of any dividend remaining unclaimed, the Company sends periodical reminders to the concerned shareholders for claiming such dividend.

As per Section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act"), any dividend remaining unclaimed for a period of 7 (Seven) consecutive years is required to be transferred by the Company to IEPF Authority established by the Central Government. The Company has regularly uploaded on its website and on the website of the IEPF Authority, Government of India, full details of such unclaimed dividends before transferring it to IEPF.

Further, the provisions of Section 124 (6) of the Act, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), require that, all the shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven or more consecutive years, shall be transferred in favour of IEPF Authority.

As per the records of the Company, dividend has not been claimed for seven consecutive years on the shares held by you in the Company. The complete details of your shares which are due for transfer to IEPF, including your Folio No.s/ Demat Account details are available on the Company's website at [www.hikal.com](http://www.hikal.com). You are requested to refer the website of the Company to verify the details of your shares liable to be transferred to IEPF.

Dividend for the year	Warrant No.	Amount ( Rs )	Dividend for the year	Warrant No.	Amount ( Rs )
Interim Dividend For The Year 2018-2019	478	225.00	Interim Dividend For The Year 2021-2022	257	210.00
Final Dividend For The Year 2018-2019	455	225.00	Final Dividend For The Year 2021-2022	383	70.00
Interim Dividend For The Year 2019-2020	403	375.00	Interim Dividend For The Year 2022-2023	344	105.00
Final Dividend For The Year 2019-2020	498	75.00	Final Dividend For The Year 2022-2023	301	105.00
Interim Dividend For The Year 2020-2021	370	375.00	Interim Dividend For The Year 2023-2024	287	60.00
Final Dividend For The Year 2020-2021	351	175.00	Interim Dividend For The Year 2024-2025	313	60.00

You are also requested to contact MUFG Intime India Private Limited., the Registrar and Share Transfer Agent of the Company, on the contact details mentioned below on or before March 06, 2026, to claim the unclaimed dividend on the shares held by you in the Company, failing which your shares as per the details uploaded on the website of the Company (whether held in physical or electronic form) will be transferred by the Company in favour of IEPF Authority.

As per the Rules, shares held in physical form are liable to be transferred to IEPF Authority, by issuing new share certificates and upon issuance of such new share certificate(s) the original share certificate(s) will automatically stand cancelled and become non-negotiable. In case shares are held in demat form and are liable to be transferred to IEPF Authority, the Company will give instruction to the Depositories through corporate actions to transfer the shares to the Demat account of the IEPF Authority.

You may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules. The Rules and the application form (Form IEPF 5) as prescribed by the Ministry of Corporate Affairs, are available on the website of the Ministry of Corporate Affairs at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

Please note that if original share certificates are not in your custody or in case of transmission of shares and issue of duplicate share certificates the Shareholders /Nominee/ Legal Heirs may kindly contact the Company or the Registrar & Share Transfer Agent, for necessary actions.

In case the Company or the Company's Registrar and Transfer Agent does not receive any communication from your end by March 06, 2026, the Company shall, with a view to comply with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date as per procedure stipulated in the Rules, without any further notice. **Please note that no claim shall lie against the Company or against the Company's RTA in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said rules.**

Please feel free to contact the Company/Registrar of Transfer Agent in case you have any queries as per the address/email/telephone number mentioned below:

Company	Registrar and Share Transfer Agent
Hikal Limited Corporate Office: 603A, Great Eastern Chambers, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai-400 614, Tel Nos.: 022 6277 0299, e-mail: <a href="mailto:secretarial@hikal.com">secretarial@hikal.com</a> , website: <a href="http://www.hikal.com">www.hikal.com</a> .	MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) Unit: Hikal Limited C-101, Embassy 247 , 1st Floor, L.B.S. Road, Gandhi Nagar, Vikhroli (West) Mumbai – 400 083 Tel Nos.: 022 4918 6000 Fax No.: 022 4918 6060 e-mail: <a href="mailto:investor.helpdesk@in.mpms.mufg.com">investor.helpdesk@in.mpms.mufg.com</a> website: <a href="http://www.in.mpms.mufg.com">www.in.mpms.mufg.com</a>

Thanking you,

Yours sincerely,

For Hikal Limited,

SD/-

Rajasekhar Reddy

Company Secretary & Nodal Officer

Note: This being a computer generated letter does not require signature.